

॥ गर्भ चित्रावण ग्रंथ ॥

मारवाडी + मराठी



महत्वाची सुचना:- रामद्वारा जळगांव यांचे असे निदर्शनास आले आहे की,काही रामस्नेही शेठ साहेब राधाकिसनजी महाराज व जे.टी.चांडक यांनी अर्थ केलेल्या वाणीजी रामद्वारा जळगांव मधून घेऊन जातात व आपल्या वाणीजीचा गुरु महाराज सांगतात तसा पुर्ण आधार न घेता आपल्या मताने समजने,अर्थामध्ये परस्पर बदल करुन टाकतात तरी वाणीजी घेऊन गेलेल्या कोणत्याही संताने परस्पर अर्थामध्ये बदल करु नये.काहीही बदल करायचा वाटत असल्यास रामद्वारा जळगांवशी संपर्क साधावा व नंतर बदल करावा.

* वाणीजी आमच्याकडून जशी पाहिजे तशी चेक झालेली नाही,चेक करायला भरपूर वेळ लागतो.आम्ही परत चेक करुन पुन्हा लोड करुन देऊ.याला वर्षभर तरी लागेल. तुमच्या समजण्यापुरता कामात येईल,यासाठी आम्ही वाणीजी वाचण्याकरीता लोड करुन दिली आहे.

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	॥ अथ गर्भ चित्रावण ग्रंथ लिखंते ॥		राम
राम	चित्रावण गर्भावली ॥ सुणज्यो चित्त लगाय ॥		राम
राम	जन सुखदेवजी बोलिया ॥ कसर न राखू काय ॥१॥		राम
राम	हा गर्भावली म्हणजे गर्भात जे जे दुःख होतात,त्या विषयी दिलेली चेतावणी आहे,ते सर्व		राम
राम	लोक चीत्त लावून ऐका,आदि सतगुरू सुखरामजी महाराज सांगतात की,या सांगण्यात		राम
राम	मी काही ही कसर ठेवित नाही.॥१॥		राम
राम	मेरी बुध तो छुछम हे ॥ मो पर कही न जाय ॥		राम
राम	हर गुरू किरपा किजियो ॥ जब सब देहुँ सुणाय ॥२॥		राम
राम	माझी बुध्दी तर सूक्ष्म आहे,मी सर्व हकीकत सांगू शकणार नाही,हर म्हणजे रामजी आणि		राम
राम	गुरू आपणच कृपा कराल,तेंव्हा सर्व सांगून टकेन. ॥२॥		राम
राम	ग्रभवास का भेद रे ॥ सब सुण लेज्यो लोय ॥		राम
राम	अब सुख देख न भूलियो ॥ अे फिर तयारी होय ॥३॥		राम
राम	गर्भवासाचा भेद सर्व लोक ऐका.आता हे या वेळेचे सुख पाहून गर्भाचे दुःख विसरू नका,		राम
राम	ते गर्भाचे दुःख आणिक ही पुन्हा तयार होऊन राहिले आहे. ॥३॥		राम
राम	जन सुखिया ग्यानी सुणे ॥ कसके अंतर माय ॥		राम
राम	सब सुख छाडे जग का ॥ ले हर पद संभाय ॥४॥		राम
राम	आदि सतगुरू सुखरामजी महाराज सांगतात की,जे ज्ञानी ऐकतील,ते निजमनात म्हणजे		राम
राम	आत कचरतील,ते सर्व संसाराचे सुख सोडून म्हणजे हर पद धारण करून घेतील.॥४॥		राम
राम	मुढ मूरख को जीव रे ॥ सुणे न समझे आय ॥		राम
राम	जन सुखिया जग सुख मे ॥ देवे जनम गमाय ॥५॥		राम
राम	मुढ,मुख जीव कानाने ऐकणार ही नाही आणि ऐकले ही तरी त्याला समजणार नाही,ते		राम
राम	मुढ मुख या संसारातील सुखामध्येच आपला जन्म घालवून देतील. ॥५॥		राम
राम	जनम अमोलक पावियो ॥ जे जाणे को भेव ॥		राम
राम	जन सुखिया इण देह मे ॥ मिले देव को देव ॥६॥		राम
राम	हा मनुष्य जन्म अमोलक म्हणजे ज्याचे मोल नाही आहे,असा मनुष्य जन्म प्राप्त करून		राम
राम	जर कोणी भक्तीचा भेद जाणेल,तर त्याला देवाचाही देव मिळून जाईल. ॥६॥		राम
राम	अब के मोसर चूकियाँ ॥ लख चोरासी जाय ॥		राम
राम	जन सुखिया ज्याँ त्याँ पडे ॥ ग्रभवास के माय ॥७॥		राम
राम	आता या मनुष्य शरीराचा अवसर जर चुकून गेला,तर चौऱ्यांशी लाख योनीत जाऊन		राम
राम	गर्भवासाचे दुःख भोगेल,तसेच चौऱ्यांशी लाख योनीत जेथे तेथे गर्भात पडेल. ॥७॥		राम
राम	ग्रभवास की ताप में ॥ काँपे सुर नर देव ॥		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम जन सुखिया भय मान कर ॥ लग्या ब्रम्ह की सेव ॥८॥

राम

राम या गर्भवासाच्या तापातून म्हणजे त्रासाला सर्व कापतात(घाबरतात).गर्भात जाण्याचा
राम भयाने ब्रम्हचे ध्यान करु लागले. ॥८॥

राम

राम ब्रम्ह ध्यान मे गर्क हे ॥ गले पिण्ड शरीर ॥

राम

राम जन सुखिया ग्रभ ग्यान सूं ॥ मनसो धरे न धीर ॥९॥

राम

राम ते सर्व ब्रम्हध्यानात गर्क होऊन आपले पींड म्हणजे शरीर गाळतात.गर्भाच्या दुःखाच्या
राम ज्ञानाने हे मन धीर नाही धरत. ॥९॥

राम

राम ताला बेली ऊपजे ॥ सुणे ग्रभ की बात ॥

राम

राम जन सुखिया सब छोड दे ॥ सकळ जुग की तात ॥१०॥

राम

राम ही गर्भाची गोष्ट ऐकून तळमळाट जसे पाण्याशिवाय मासोळी(माशाची)तळमळाट होते,
राम तशी तळमळाट उत्पन्न होते,या तळमळाटमुळे संसाराचे सर्व तात म्हणजे सुख घेण्याचा
राम विध्या सोडून देतात.॥१०॥

राम

राम सोच करे ग्रभवास को ॥ अे दुख सहया न जाय ॥

राम

राम जन सुखिया युँ ऊपजे ॥ मिले साध सूं आय ॥११॥

राम

राम या गर्भवासाचे दुःख सहन होत नाही,म्हणून गर्भवासात पडणार नाही,याची फिकीर
राम करतात,अशी फिकीर ज्याच्या मनात उत्पन्न होईल,ते जाऊन साधूला मिळतील.॥११॥

राम

राम साध बडा प्रमारथी ॥ इण सम अवरण कोय ॥

राम

राम जन सुखिया ग्रभवास की ॥ ताप मिटावे जोय ॥१२॥

राम

राम साधू खूपच परमार्थी आहे,साधू सारखा परमार्थी कोणीच नाही,हे साधू गर्भवासातील
राम त्रास(कष्ट)मिटवून देतात.॥१२॥

राम

राम अेसा दे गुरु ग्यान रे ॥ सब सुख आणंद होय ॥

राम

राम जन सुखिया ग्रभवास मे ॥ फेर न आवे कोय ॥१३॥

राम

राम हे साधू असे गुरु ज्ञान देतात की,त्यांच्या ज्ञानाने मनात सर्व सुख आणि आनंद
राम होऊन जातो आणि असे शिष्य गर्भवासात परत कधी येत नाही.॥१३॥

राम

राम ब्रम्ह ग्यानी गुरुदेव की ॥ अे सब बाता होय ॥

राम

राम जन सुखिया मत भूलज्यो ॥ हद गुरु कीया कोय ॥१४॥

राम

राम ह्या सर्व गोष्टी सर्व गुरुच्या वा सर्व साधूंच्या नाही आहे,ह्या सर्व गोष्टी सतस्वरूप
राम ब्रम्हज्ञानी गुरु जे आहेत त्यांच्या आहेत.आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात
राम की,हद्दचे गुरु धारण करून तसेच त्यांचावर भरवसा करून गर्भाचे दुःख सुटेल हे कोणी
राम समजू नका.॥१४॥

राम

राम ब्रम्ह ग्यानी गुरु भेटिया ॥ मिले ब्रम्ह मे जाय ॥

राम

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	जन सुखिया ग्रभवास मे ॥ पडे कबू नहि आय ॥१५॥		राम
राम	सतस्वरुप ब्रम्हज्ञानी गुरु मिळतील तेंव्हा ब्रम्ह म्हणजे सतस्वरुपात जाऊन मिळाल,		राम
राम	सतस्वरुपात जाऊन मिळाल्यावर पुन्हा गर्भात कधीही येऊन पडणार नाही.॥१५॥		राम
राम	जन सुखिया ग्रभवास का ॥ सोच करे नर लोय ॥		राम
राम	बेद पुकारे च्यार अे ॥ इण सम दुख न कोय ॥१६॥		राम
राम	या गर्भवासाची चिंता तर सर्व मनुष्य लोक आणि देव करतात.चारी वेदांत पुकार करून		राम
राम	सांगितले आहे की,या गर्भवासासारखे दुसरे कोणते दुःख नाही. ॥१६॥		राम
राम	मृग जळ संसार हे ॥ देखन भूला जाय ॥		राम
राम	जन सुखिया आकार रे ॥ सब ही झूठा थाय ॥१७॥		राम
राम	हा संसार मृग तृष्णेसारखा आहे,जसे हरणाला मृगजळ हे पाणी नसतांना पाणी दिसू		राम
राम	लागते,तसेच मनुष्यांना हा संसार मृगजळासारखा खोटा असूनही खऱ्या पाण्यासारखा		राम
राम	दिसतो,म्हणून या संसाराला बघून कोणी भुलू नका,आदि सतगुरु सुखरामजी महाराज		राम
राम	सांगतात की,जो आकार आहे,दिसतो,सर्व खोटे आहे म्हणजे नाश होणारे आहे.)॥१७॥		राम
राम	आकारी कूं सेविया ॥ ग्रभ ताप नहि जाय ॥		राम
राम	जन सुखिया निराकार रे ॥ छिन मे देत मिटाय ॥१८॥		राम
राम	ज्याने आकार धारण केला अशा आकाराची सेवा केल्याने गर्भाची ताप(त्रास)जाणार नाही,		राम
राम	गर्भाची तकलीफ म्हणजे दुःख निराकाराची सेवा केल्याने सदाकरीता मिटून जाते.॥१८॥		राम
राम	निराकार की सेव कर ॥ आकारी गुरु भाव ॥		राम
राम	जन सुखिया कर भजन रे ॥ ब्रम्ह मिलन के चाव ॥१९॥		राम
राम	निराकाराची सेवा करा आणि आकाराची म्हणजे आकार धारण केलेल्या गुरुशी भाव		राम
राम	ठेवा.आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की,निराकाराचे भजन करा ज्या गुरु		राम
राम	पासून निराकार मिळाला,त्या गुरुचा भाव राखा,हीच सतस्वरुप ब्रम्ह मिळण्याची रीत		राम
राम	आहे.॥१९॥		राम
राम	भजन किया ग्रभवास की ॥ मिटे जम की त्रास ॥		राम
राम	जन सुखिया सब काट कर ॥ बसे ब्रम्ह के पास ॥२०॥		राम
राम	भजन केल्याने गर्भवासाचा आणि यमाचा त्रास मिटून जातो,गर्भवास आणि यमाचा		राम
राम	त्रास कापून सतस्वरुप ब्रम्हात जाऊन राहतात.॥२०॥		राम
राम	सब दुख काटया चाहिये ॥ ब्रम्ह ग्यान उरधार ॥		राम
राम	जन सुखिया निस दिन रटे ॥ चले धम की लार ॥२१॥		राम
राम	जर तुम्ही सर्व दुःख म्हणजे गर्भवासाचे,नर्काचे,यमाचे चौऱ्यांशी लक्ष योनीतून निघणे		राम
राम	चाहतात(इच्छितात)तर ब्रम्हज्ञान हृदयांत म्हणजे निजमनात धारण करा आणि रात्रंदिवस		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम श्वासा सोबत रटन करा आणि सतस्वरूप धाम चला. ॥२१॥

राम

ग्रभवास मे आवणो ॥ ज्याँ त्याँ हुवे हवाल ॥

राम

जन सुखिया कर भजन रे ॥ ग्रभवास कूं पाल ॥२२॥

राम

राम गर्भवासात आल्यावर जेथे तेथे जीवाची हालत बेकार होते,तर आदि सतगुरु सुखरामजी

राम

राम महाराज सांगतात की,भजन कराल गर्भात येणे सुटून जाईल ॥२२॥

राम

राम ग्रभवास मे दुख घणो ॥ अरध मुख मल माय ॥

राम

जन सुखिया यूँ सोच कर ॥ रहो राम लिव लाय ॥२३॥

राम

राम गर्भवासात खूपच दुःख आहे,तोंड खाली असून विष्टेत राहतो,आदि सतगुरु सुखरामजी

राम

राम महाराज सांगतात की,अशी फिकीर करून राम नामाशी लव लावून ठेवा. ॥२३॥

राम

राम सुण रे जीव शब्द तुं मोरा ॥ ग्रभवास का कहूँ दुख तोरा ॥

राम

राम नो नो मास ग्रभ के माही ॥ अर्ध मुख तू झूले जाही ॥२४॥

राम

राम अरे जीव,माझे शब्द म्हणजे ज्ञान तू ऐक,मी गर्भवासाचे दुःख तुला सांगतो,नऊ महिने

राम

राम तू गर्भात खाली तोंड आणि वर पाय करून झुलत राहीला. ॥२४॥

राम

राम मळ मुत्र सब ही ले खावे ॥ निस दिन पडयो नरक मे जावे ॥

राम

राम जठर अगन की आँच करारी ॥ वे दुख सहे सिर पर भारी ॥२५॥

राम

राम गर्भात रात्रंदिवस मळमुत्र खात राहतो आणि रात्रंदिवस नरकामध्ये पडलेला राहतो,तेथे

राम

राम गर्भात आईच्या जठराग्नीची आस खूपच कडक असते,असे खूपच दुःख शिरावर सहन

राम

राम करावे लागतात .॥२५॥

राम

राम सगच्चो रहे ग्रभ के माही ॥ पाव पसान्या जावे नाही ॥

राम

राम ग्रभवास मे वे दुःख लीया ॥ वे दिन भूल मती तुं जीया ॥२६॥

राम

राम गर्भात जकडबंद बांधलेला राहतो,तेथे गर्भात पाय फैलवले जात नाही,(पाय पसरवता

राम

राम येत नाही)गर्भवासात तू असे असे दुःख भोगून आला,अरे जीव,तू गर्भवासाचे ते दिवस

राम

राम विसरु नकोस. ॥२६॥

राम

राम ग्रभवास मे करे पुकारा ॥ सुण हो साँई सिरझण हारा ॥

राम

राम दूजा दूख मोहो भुगतावे ॥ ग्रभवास सुं बाहेर ल्यावे ॥२७॥

राम

राम तू गर्भवासात साँईशी अशी पुकार करीत होता की हे साँई तुम्ही माझी पुकार ऐका,तुम्ही

राम

राम मला दुसरे दुःख चाहाल तसे भोगण्यास द्या,परंतु या गर्भवासातून मला बाहेर काढा.

राम

॥२७॥

राम

राम साँई त्राय मोह अब लीजे ॥ ग्रभवास सुं बाहेर कीजे ॥

राम

राम अब तो बे खातर मै हुवा ॥ हर हर करुं नहि हूँ जूवा ॥२८॥

राम

राम स्वामी,त्राहिमाम त्राहिमाम मला आता ह्या गर्भवासातून बाहेर काढा,आता तर मी बेखातर

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम (बेहाल)होवून गेलो आहे,मी हर हर भजन करेल,भजन करण्यापासून दूर जाणार नाही.
राम (होणार नाही.)॥२८॥

राम

राम

ग्रभवास की मती दे त्रासा ॥ अब तो रहूँ हरि के पास ॥

राम

राम हर की भगत करुं होय गाढो ॥ अब के ग्रभवास सुं काढो ॥२९॥

राम

राम मला गर्भवासाचे दुःख देऊ नकोस,आता तर हरी मी तुमचा जवळ राहील,मी आता हर
राम म्हणजे रामजीची भक्ती खूपच पक्का होवून करेल,आता यावेळेस गर्भवासातून मला
राम बाहेर काढा.॥२९॥

राम

राम

राम

अब के बाहर करो बसेरा ॥ निस दिन जाप करू हर तेरा ॥

राम तुम कूं भूल कबू नहि जाऊँ ॥ जे हर अबके बाहर आऊँ ॥३०॥

राम

राम आता माझा बसेरा बाहेर करुन द्या,म्हणजे मी हे रामजी,रात्रंदिवस तुमचा जाप करेल,
राम तुम्हांला मी कधीही विसरणार नाही,जर मी रामजी बाहेर येऊन गेलो,तर तुम्हाला
राम कधीही विसरणार नाही. ॥३०॥

राम

राम

राम

ऐसा बचन ग्रभ के मांही ॥ हर सुं कोल किया था याँही ॥

राम

हर कू छाड आन नहि ध्याऊँ ॥ जे हर अब के बाहर आऊँ ॥३१॥

राम

राम जीवाने गर्भात अशाप्रकारचे वचन दिले व हर म्हणजे रामजीचा सोबत अशाप्रकारे करार
राम केला,हर म्हणजे रामजीला सोडून दुसऱ्या देवातांचे ध्यान,भजन,पुजन,करणार नाही,
राम जर मी गर्भाच्या बाहेर येऊन गेलो तर रामजी तुमचा शिवाय अन्य देवतांना कधीही
राम भजणार नाही. ॥३१॥

राम

राम

राम

राम

त्राय त्राय अब रहो पुकारी ॥ ग्रभवास का हे दुख भारी ॥

राम

हे हर मुज पर किरपा कीजे ॥ ग्रभवास सुं बाहर लीजे ॥३२॥

राम

राम त्राहीमाम त्राहीमाम आता मी पुकार करीत आहे,या गर्भवासाचे दुःख खुपच भारी आहे,
राम हे हर,हे रामजी,माझ्यावर कृपा करा व मला या गर्भवासातून बाहेर काढा. ॥३२॥

राम

राम

मै तो दुखी बोट बिध सामी ॥ तम सब जानो अंतर जामी ॥

राम

तुम सुं कछु छिपे नी कांही ॥ रूम रूम केहो हर माही ॥३३॥

राम

राम हे स्वामीजी,मी तर अनेक तऱ्हेने दुःखी आहे,तुम्ही तर सर्व जाणणारे अंत्यामी आहात.

राम

॥३३॥

राम

अंतर की सारी सब जाणो ॥ बाहर भीतर सबे पिछाणो ॥

राम

मेरा दुख काहा मै गाऊँ ॥ कर किरपा हर बाहर आऊँ ॥३४॥

राम

राम तुम्ही माझ्यातील सर्व गोष्ट जाणतात,बाहेरच्या व आतील सर्व गोष्टी तुम्ही जाणतात,
राम माझे दुःख मी काय सांगू?तुम्हीच हर रामजी,कृपा कराल तेंव्हा मी गर्भातून बाहेर
राम येईल.॥३४॥

राम

राम

राम

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम धन घाटी की ताप करारी ॥ किरपा कर हर काड मुरारी ॥

राम

राम अब खो घाट गेल हे थोरी ॥ किस बिध निकलन हुवेगी मोरी ॥३५॥

राम

राम धन घाटीचा ताप खुपच कडक आहे,तर हर म्हणजे रामजी कृपा करून मुरारी मला या
राम घाटातून बाहेर काढा,गर्भाचा घाट अबखो आहे आणि बाहेर निघण्याचा रस्ता खुपच
राम थोडा म्हणजे तंग आहे.योनीतून खुपच तंग रस्त्याने अवघट घाटातून बाहेर जावे लागते,
राम यातून कोणत्या विधीने बाहेर निघेल हे समजत नाही.॥३५॥

राम

राम

राम रूम रूम धूजे सब मेरा ॥ प्रथक बिध बाहर करसुं डेरा ॥

राम

राम आतो अण बण सिर अेसी ॥ चंद सूर ग्रियेसे तेसी ॥३६॥

राम

राम यातून निघण्याच्या भितीने माझा रोम रोम कापत आहे,प्रभका()विधी बाहेर डेरा
राम करून,हा असा तो अणबण म्हणजे न माझे नसण्या सारखी स्थिती शिरावर आली,जसे
राम ग्रहणाच्या वेळी चंद्रमा आणि सुर्याला राहु केतू ग्रासतात,तसी गती माझी झाली आहे.
राम ॥३६॥

राम

राम

राम अबखी बेर पडी मुज माही ॥ तम बिन कोण छुडाय गुसाई ॥

राम

राम कर किरपा हर बाहर लीजे ॥ अगुला गुना बगस सब दीजे ॥३७॥

राम

राम ही माझ्यावर कठीण संकटाची वेळ आली आहे,तर हे गोस्वामी,मला या संकटातून
राम तुमच्या शिवाय कोण सोडवेल,हर म्हणजे रामजी कृपा करून मला बाहेर काढा,माझे
राम आधिचे केले गेलेले गुन्हे सर्व माफ करून द्या आणि मला बाहेर काढा. ॥३७॥

राम

राम

राम ॥ इति ग्रंथ चित्रावण ग्रंथ संपूर्ण ॥

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम

राम